

Çuk. in LA. (III) 33, 5. यामरागः सप्त MĀRK. P. 23, 51. PĀNKĀT. 3, 5, 36.
 रागः (so BÜHLER st. वर्णा:) षट्कृशतिः PĀNKĀT. V, 44 (33 BÜHLER). Nach
 H. an. und MED. eine musikalische Note (गान्धारादि). — g) Leidenschaft,
 heftiges Verlangen nach Etwas, Sympathie, Zuneigung, Liebe, Freude
 an; = लोकशादि (s. weiter unten) TRIK. H. an. MED. = अनुराग H. 296.
 H. an. MED. = इस AK. 3, 4, 20, 229. HALĀJ. 5, 75. = मात्सर्प, मत्सर
 TRIK. H. an. MED. = गृहुता TRIK. 1, 1, 131. Gegens. विराग, वैराग्य
 KAP. 2, 9. SĀMKHJAK. 45. BHĀG. P. 1, 9, 26. अपराग Spr. 4934. KĀM. NĪTIS.
 12, 8. देष M. 6, 60, 12, 26. BHĀG. 3, 34. CĀND. 6. Spr. 4603. RĀGĀ-TAR. 1,
 7, 3, 329. BHĀG. P. 5, 14, 27. H. 73. SĀVADĀRĀCANAS. 115, 11, 107, 13, 15.
 श्रविष्यतास्मितारागदेषाभिनिवेशः पञ्च लोकाः MALLIN. zu Çīq. 4, 55. राग-
 रोषी Spr. 1314. — MUND. UP. 1, 2, 9. MAITRJUP. 3, 5. JĀGĀN. 2, 4. काम-
 रागविविजित BHĀG. 7, 11. HARIV. 4474. KAP. 3, 30, 4, 9, 25, 27. KĀN. 6,
 2, 10. CĀND. 57. RĀG. 16, 60, 17, 44. RT. 5, 11, 6, 23. Spr. 2394. fgg. 2717.
 2881. 3729. 3961. 4482. 5110. VARĀH. BHĀG. S. 78, 15, 106, 5. KATHĀS. 21,
 76, 27, 22, 37, 28, 38, 121. RĀGĀ-TAR. 1, 271. चेष्टा रागानुगः: 3, 513. 518.
 4, 26. fg. 3, 369. 6, 74. 83. 297. 333. BHĀG. P. 5, 18, 14. PRAB. 13, 10. PĀN-
 KĀT. 29, 17. DAÇAK. in BENF. Chr. 197, 5. राग, काम, इच्छा, तृष्णा Spr.
 2596. लेहरागापनयन KĀM. NĪTIS. 17, 8. रागान्ध MAITRJUP. 4, 2. Spr. 778.
 RĀGĀ-TAR. 1, 255, 5, 386. °गृहगृहीत 4, 676. तीणा° AK. 3, 4, 13, 90. गएड-
 स्थलस्थमदवारिषु बद्धरागमत्थमदमरः: Spr. 812. संतीवक्तिविवद्ध° PĀN-
 KĀT. 58, 13. तथा तथास्य वै घृते रागो भूयो ऽभिवर्धते MBH. 3, 2285. गुणेषु
 Spr. 839. सुखे BHĀG. P. 6, 17, 22. नैषध MBH. 3, 2213. 14125. MĀRK. P.
 62, 14. तदागात् R. 2, 60, 19. 5, 31, 10. युद्धरागात् HARIV. 5056. स्वरेशरा-
 गेण Spr. 2448. विषयोपेषारागात् KĀM. NĪTIS. 7, 35. दर्शनान्याससंवृद्ध-
 चत्तराग Augenlust RĀGĀ-TAR. 3, 382. °प्राप्तिः प्रयोगस्य (increase of the
 interest of the performance BALL.) SĀH. D. 407. KUMĀRAS. 7, 91. Leid-
 schaft, Zuneigung und zugleich Farbe, Röthe Spr. 472. 2831. 3807. 3810.
 — h) Fürst, König H. an. MED. — i) die Sonne; der Mond ÇABDAR. im
 CKDr. — 2) f. शा a) Eleusine coracana Pers. RĀGĀN. bei WILSON. —
 b) N. pr. der 2ten Tochter des Aṅgiras (vgl. राका) MBH. 3, 14125. —
 Vgl. अङ्गराग (auch PRAB. 49, 1), गुण° (auch KATHĀS. 12, 25), चित्त°,
 तरु°, नि°, नीली°, पद्म°, पिक°, पीत°, पुष्प°, भक्ति°, मञ्जिष्ठा°, म-
 णि°, मद°, मुख°, वीत°, स°, संध्या°, कृरिद्वा°.
 रागबाउव s. u. रागपाउव.

रागबाउव n. eine Art Zuckerwerk MBH. 7, 2267. पित्पलीशुएठीयु-
 को मुद्र्यूषः खाएउवः स एव शर्करायुक्तो रागबाउव (रागः खा° gedr.)
 NILAK. zu MBH. 14, 2684, wo der Text खाएउवराग hat; vgl. रागबाउव.

रागबाउविकि m. ein Fertiger von solchem Zuckerwerk MBH. 13, 19.

रागचूर्ण m. 1) Acacia Catechu Willd. H. an. 4, 86. MED. p. 106. — 2)
 ein rothes Pulver, mit dem man sich beim Feste Holākā bestreut, ÇAB-
 DAR. im CKDr.; in dieser Bed. hätte man neutr. erwartet. — 3) Lack
 (लाकारस) RĀGĀN. im CKDr. — 4) der Liebesgott H. an. MED.

रागचक्कन m. der Liebesgott (कामदेव) ÇABDAR. im CKDr. Bein. RA-
 ma's WILSON.

रागद 1) m. eine best. Staude, = तैरणी RĀGĀN. im CKDr. — 2) f. शा
 Krystall (verschiedene Farben erzeugend) ÇABDĀRTHAK. bei WILSON.

रागदालि m. Linsen (समूरु) RĀGĀN. im CKDr.

रागदप्र v. l. für रागदुक् CKDr.
 रागद्रव्य n. Farbestoff P. 4, 2, 4, Sch.
 रागपूर्ण eine Art Edelstein WEBER, KRSHNAG. 275, N. 2. fehlerhaft für
 रागपट.
 रागपुष्प 1) m. Pentapetes phoenicea und rother Kugelamaranth. — 2)
 f. die chinesische Rose RĀGĀN. im CKDr.
 रागप्रसव m. Pentapetes phoenicea und rother Kugelamaranth RĀ-
 GĀN. im CKDr.
 रागबन्ध m. Ausserung der Zuneigung, Zuneigung RĀG. 18, 51. MĀ-
 LAV. 29 (= VIKRAMĀK. 21).
 रागभज्जन m. N. pr. eines Vidjādhara KATHĀS. 37, 207.
 रागमञ्जरिका f. demin. von रागमञ्जरी DAÇAK. in BENF. Chr. 194, 21.
 रागमञ्जरी f. N. pr. eines Frauenzimmers DAÇAK. in BENF. Chr. 190, 7, fgg.
 रागमय (von राग) adj. roth und zugleich verliebt KĀVĀD. 2, 75.
 रागमाला f. der Kranz der musikalischen Rāga, ein Kapitel über d.
 m. R. Verz. d. Oxf. H. 86, a, 36. Titel eines Werkes über diesen Gegen-
 stand 201, b, No. 481. fg. 374, a, No. 301.
 रागयुक् m. Rubin RĀGĀN. im CKDr. रागदप्र v. l.
 रागसङ्ग m. der Liebesgott TRIK. 1, 1, 38. H. c. 77.
 रागलता f. Rati, die Gattin des Liebesgottes, TRIK. 1, 1, 39. GĀTĀDH.
 in Verz. d. Oxf. H. 190, b, 35.
 रागलेखा f. Farbenstrich MĀLAV. 46.
 रागवत् (von राग) adj. roth GTR. 3, 14.
 रागविवाद m. Titel eines Werkes über die musikalischen Rāga Verz.
 d. Oxf. H. 200, a, No. 473.
 रागवृत्त m. der Liebesgott ÇABDAM. im CKDr.
 रागघाउव m. ein Zuckerwerk aus Granatäpfeln und Weintrauben mit
 einer Brühe von Phaseolus Mungo RĀGĀV. im CKDr. SUÇR. 1, 231, 18.
 233, 8, 240, 17, 241, 4. °घाऊव R. 5, 14, 44. Nach Andern halbreife Mango-
 früchte in Syrup eingemacht mit Ingwer, Kardamomen, Butter u. s. w.
 Nich Pa., wo खाउव gedruckt ist; vgl. die richtige Form रागलाएउव.
 रागसूत्र n. = परसूत्र und तुलासूत्र ein seidener Faden und der Strick
 an einer Wage H. an. 4, 276. MED. r. 294.
 रागाङ्गी f. Rubia Munjista (मञ्जिष्ठा) Roxb. RĀGĀN. im CKDr.
 रागादा f. dass, ebend.
 रागानुगाविवृति f. Titel eines Buches Verz. d. Tüb. H. 17.
 रागारु adj. der in Bezug auf eine Gabe Hoffnungen erweckt, sie aber
 nicht erfüllt, ÇABDAM. im CKDr. रागारु WILSON.
 रागार्पच m. Titel eines über die musikalischen Rāga handelnden
 Werkes Verz. d. Oxf. H. 201, a, No. 479.
 रागाशनि m. ein Buddha TRIK. 1, 1, 8.
 रागिता (von रागिन्) f. das Verlangen nach (loc. oder im comp.
 vorangehend); सत्पर्यवेत्तिराशवमसत्पर्यव रागिता KĀM. NĪTIS. 14, 45.
 गाढालिङ्गन KATHĀS. 86, 116.
 रागिन् (von राग, रञ्ज und राग) 1) adj. P. 3, 2, 142. 6, 4, 24, Vārtt. 4.
 a) gefärbt TRIK. 3, 3, 256. नीत्यादि° AK. 3, 4, 14, 82. रागिन् farbig heißt
 die Amaurosis (तिमिर), wenn sie die zweite Membran des Auges affi-
 cirt, अरागिन् in der ersten SUÇR. 2, 343, 5, 6, 341, 15. — b) färbend H.